

वस्त्रोद्योग विभागाचे बोधचिन्ह आणि बोधवाक्य
निश्चित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग,
शासन निर्णय क्र. सपववि-३७०१२/९१/२०२३-DESKTEX-२
१६ वा मजला, नवीन प्रशासकीय भवन
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : १० नोव्हेंबर, २०२३

प्रस्तावना :-

वस्त्रोद्योग विभागाकडून वस्त्रोद्योगाशी संबंधित विविध योजनांची प्रचार व प्रसिद्धी व विभागाने प्रायोजकत्व स्वीकारलेले विविध कार्यक्रम लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आकर्षक भित्तिपत्रके, पताका, चर्चासत्र व प्रसिद्धीमाध्यम यांचा वापर करावा लागतो. तसेच, या विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती विविध जाहिरातीद्वारे लोकांपर्यंत पोहोचविण्यात येते. सदर भित्तिपत्रके, पताका आणि जाहिराती यांमध्ये प्रभावीपणे विभागाची सर्वकष ओळख लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व ज्यामधून विभागाचे कार्य व भूमिका दिसून येईल असे विभागाचे बोधचिन्ह (LOGO) आणि बोधवाक्य बनविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

वस्त्रोद्योग विभागाकडून वस्त्रोद्योगाशी संबंधित विविध योजनांची प्रचार व प्रसिद्धी व विभागाने प्रायोजकत्व स्वीकारलेले विविध कार्यक्रम, भित्तिपत्रके, पताका, चर्चासत्रामध्ये आणि प्रसिद्धीमाध्यमांमध्ये द्यावयाच्या विभागाच्या जाहीरातीमध्ये या शासननिर्णयासोबत जोडलेल्या सहपत्रातील बोधचिन्ह आणि बोधवाक्याचा वापर करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर शासन निर्णय गृह विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.
३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२३१११०१४४११०४९०२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात येत आहे

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(श्रीकृष्ण पवार)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपालांचे प्रधान सचिव.
२. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा. सर्व मंत्री (सर्व), महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.

५. मा. विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानसभा यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
६. मा. विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
७. मा. खासदार (सर्व), महाराष्ट्र राज्य.
८. मा. आमदार (सर्व), महाराष्ट्र राज्य.
९. मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
१०. सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मंत्रालय, मुंबई.
११. आयुक्त (वस्त्रोद्योग), वस्त्रोद्योग आयुक्तालय, नागपूर.
१२. संचालक (रेशीम), रेशीम संचालनालय, नागपूर.
१३. कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्या., नवी मुंबई.
१४. कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ, मुंबई.
१५. कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, नागपूर
१६. कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ, मुंबई.
१७. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
१८. महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता /लेखा परिक्षा) महाराष्ट्र राज्य १/२, मुंबई, नागपूर.
१९. निवड नस्ती(टेक्स-२)/वस्त्रोद्योग विभागातील सर्व कार्यासने.

शासन निर्णय क्र. सपववि-३७०१२/९१/२०२३-DESKTEX-२ दिनांक - १० नोव्हेंबर, २०२३ सोबतचे सहपत्र



वीण समृद्धीची



वीण समृद्धीची